

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम
कलम ६० अन्वये १३ मुद्यांची माहिती
सन २०२३-२४

सी. सी. टी. व्ही. विभाग
तिसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग,
भाईदर (प.)

कलम ६० अ(१)

महाराष्ट्र येथील मिरा-भाईंदर महानगरपालिका सी. सी. टी. व्ही. विभाग या सार्वजनिक प्राधिकारणाच्या कामांचा आणि कर्तव्यांचा तपशिल :-

१	सार्वजनिक प्राधिकरणाचे नाव	मिरा-भाईंदर महानगरपालिका
२	संपुर्ण पत्ता	मिरा-भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, छत्रपती शिवाजी मार्ग, भाईंदर (प.), ता.जि. ठाणे, पिनकोड ४०१ १०१
३	कार्यालय प्रमुख	सिस्टीम अँनालिस्ट
४	कोणत्या खात्याच्या अंतर्गत हे कार्यालय आहे?	मिरा-भाईंदर महानगरपालिका, स्थायी समिती व आयुक्त
५	कामाचा अहवाल कोणत्या कार्यालयाकडे सादर केला जातो?	महापालिका, स्थायी समिती व आयुक्त, मिरा-भाईंदर महानगरपालिका
६	कार्यकक्षा : भौगोलिक	७९.२४ चौरस.कि.मी. (मिरा भाईंदर महानगरपालिकेचे एकुण क्षेत्र)
७	अंगीकृत व्रत (Mission)	सोपीविलेले काम योग्य रितीने व पारदर्शकपणे करणे.
८	ध्येय धोरण (Vision)	मिरा भाईंदर क्षेत्रामध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सी. सी. टी. व्ही. यंत्रणा कार्यान्वित करणे
९	साध्ये	<ul style="list-style-type: none"> सन २०१५ पासून मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये जवळपास १२०० सी. सी. टी. व्ही. कॅमेरे लावण्यात आलेले असून नया नगर पोलिस स्टेशनची संपूर्ण हड्ड त्यामध्ये सी. सी. टी. व्ही. निगराणी खाली आलेली आहे. दि. ०५/०९/२०२४ रोजी सन्मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते शाळा नियंत्रण कक्षाचे उद्घाटन करण्याता आले. सदर शाळा नियंत्रण कक्षामध्ये महानगरपालिकेच्या ३६ शाळांमध्ये सी. सी. टी. व्ही. यंत्रणा कार्यान्वित करून एकत्रित नियंत्रणाखाली आणण्यात आली.
१०	प्रत्यक्ष कार्य	<ol style="list-style-type: none"> मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विविध ठिकाणी सी. सी. टी. व्ही. यंत्रणा कार्यान्वित करणे. मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विविध ठिकाणी कार्यान्वित सी. सी. टी. व्ही. यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करणेकामी प्राप्त तक्रारी व अहवालानुसार कंत्राटदारामार्फत कार्यवाही करून घेणे. गुन्ह्याच्या तपासकामी पोलिस विभागास सी. सी. टी. व्ही. फुटेज उपलब्ध करून देणे कामीच्या प्रस्तावास मान्यता देणे. खाजगी संस्थांना महानगरपालिकेच्या रस्त्यावर सी. सी. टी. व्ही. यंत्रणा कार्यान्वित करणेकरीता परवानगी देणे. सिटी सर्किलन्स प्रस्तावाबाबत गृह विभागाशी संपर्क साधणे. सी. सी. टी. व्ही. बाबत केलेल्या कामाविषयी मोजमाप नोंदवहीमध्ये नोंदी घेणे. लिपीकामार्फत सादर करण्यात आलेल्या सी. सी. टी. व्ही. विषयक प्रस्तावांचे पर्यवेक्षण करणे. आपले सरकार / पी. जी. पोर्टल द्वारे प्राप्त प्रस्तावांबाबत निर्णय घेणे, अर्जदारास उत्तर देणे व केलेल्या कार्यवाहीनुसार अर्ज निकाली काढणे. माहिती अधिकार २००५ अन्वये प्राप्त अर्जानुसार जन माहिती

		अधिकारी म्हणून कामकाज पाहणे. १०) मा. आयुक्त सो. यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करून आवश्यक अहवाल उपलब्ध करून देणे.																																							
११	जनतेला देत असलेल्या सेवांचा थोडक्यात तपशिल	मिरा भाईंदर क्षेत्रामध्ये सुरक्षेच्या हष्टीकोनातून सी. सी. टी. व्ही. यंत्रणा कार्यान्वित करणे																																							
१२	स्थावर मालमत्ता (येथे तुमच्या प्राधिकरणाची जमीन, इमारत आणि अन्य स्थावर मालमत्तेचा तपशिल द्यावा.)	मिरा-भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, छत्रपती शिवाजी मार्ग, भाईंदर (प.), ता.जि. ठाणे, पिनकोड ४०१ १०१																																							
१३	प्राधिकरणाच्या संरचनेचा तक्ता (वंशवृक्षाचा तक्ता जसा असतो तसा तक्ता काढून, प्रत्येक पातळीवर कार्यकक्षा व संपर्काच्या पत्त्याशी त्याची जोड घालुन दाखवावी.)	<table style="margin-left: auto; margin-right: auto;"> <tr> <td style="text-align: center;">महापालिका</td> <td style="text-align: center;">स्थायी समिती</td> <td style="text-align: center;">आयुक्त</td> </tr> <tr> <td colspan="3" style="text-align: center;">↓</td> </tr> <tr> <td colspan="3" style="text-align: center;">अतिरीक्त आयुक्त</td> </tr> <tr> <td colspan="3" style="text-align: center;">↓</td> </tr> <tr> <td colspan="3" style="text-align: center;">उप-आयुक्त</td> </tr> <tr> <td colspan="3" style="text-align: center;">↓</td> </tr> <tr> <td colspan="3" style="text-align: center;">सिस्टीम अॅनालिस्ट</td> </tr> <tr> <td colspan="3" style="text-align: center;">↓</td> </tr> <tr> <td colspan="3" style="text-align: center;">लिपीक तथा टंकलेखक</td> </tr> <tr> <td colspan="3" style="text-align: center;">↓</td> </tr> <tr> <td colspan="3" style="text-align: center;">संगणक चालक</td> </tr> <tr> <td colspan="3" style="text-align: center;">↓</td> </tr> <tr> <td colspan="3" style="text-align: center;">शिपाई / सफाई कामगार</td> </tr> </table>	महापालिका	स्थायी समिती	आयुक्त	↓			अतिरीक्त आयुक्त			↓			उप-आयुक्त			↓			सिस्टीम अॅनालिस्ट			↓			लिपीक तथा टंकलेखक			↓			संगणक चालक			↓			शिपाई / सफाई कामगार		
महापालिका	स्थायी समिती	आयुक्त																																							
↓																																									
अतिरीक्त आयुक्त																																									
↓																																									
उप-आयुक्त																																									
↓																																									
सिस्टीम अॅनालिस्ट																																									
↓																																									
लिपीक तथा टंकलेखक																																									
↓																																									
संगणक चालक																																									
↓																																									
शिपाई / सफाई कामगार																																									
१४	कार्यालयाची वेळ आणि दुरध्वनी क्रमांक (सर्व दुरध्वनी क्रमांक, फॅक्स क्रमांक, ई-मेल आणि कार्यालयीन कालानंतर संपर्काचा तातडीचा क्रमांक असेल तर तोही द्यावा.)	कार्यालयाची वेळ सकाळी ९.४५ ते सायं. ६.१५ श्रीम. मनस्वी म्हात्रे - ०२२-२८१९३०२८, ८४३३९९११४४ श्री. आकाश बांगर - ०२२-२८१९२८२८, ८६००७०२७९४ etender@mbmc.gov.in																																							
१५	साप्ताहिक सुटी आणि विशेष सेवेचा कालावधी	शनिवार, रविवार व शासनाने जाहिर केलेली इतर सार्वजनिक सुटी																																							

कलम ६०- अ(२) (अ)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील सी. सी. टी. क्वी. विभाग कार्यालयाच्या समितीची यादी प्रकाशित

कलम ६०- अ(२) (ब)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील सी. सी. टी. व्ही. विभाग कार्यालयाच्या अधिसभांची यादी प्रकाशित करणे

कलम ६०- अ(२) (क)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील सी. सी. टी. ही. विभाग कार्यालयाच्या परिषदांची यादी प्रकाशित

कलम ६०- अ(२) (ड)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील सी. सी. टी. व्ही. विभाग कार्यालयाच्या संस्थेची यादी प्रकाशित

कलम ६० - अ (३)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील सी. सी. टी. व्ही. विभाग कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी
यांची नावे व त्यांचे मासिक वेतन

अ.क्र.	कर्मचाऱ्याचे नाव	पदनाम	कर्मचारी संकेताक्र	मोबाईल क्रमांक
1	श्रीम. मनस्वी म. म्हात्रे	सिस्टीम अँनालिस्ट	A-75	8433911144
2	श्री. आकाश बांगर	लिपीक तथा टंकलेखक	1972	8600702794
3	श्री. चंद्रशेखर म्हात्रे	सफाई कामगार	940	8591271723

कलम ६० - अ (४)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील सी. सी. टी. क्षी. विभाग कार्यालयातील मिळणाऱ्या / सवलतीचा परवाना याची चालू वर्षाची तपशीलवार माहिती

परवाना/ परवानगी/सवलतीचे प्रकार

कलम ६० - अ (५)

मिरा भाईदर महानगरपालिका येथील सी. सी. टी. व्ही. विभाग कार्यालयाचे मंजुर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशील याची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

अ.क्र.	अंदाजपत्रकीय शिर्षाचे वर्णन	तरतुद	नियोजित वापर (क्षेत्र व कामाचा तपशील)	अधिक अनुदान अपेक्षीत असल्यास रुपयात	अभिप्राय
१	सी. सी. टी. व्ही. यंत्रणा कार्यान्वित करणे	रु. ६०० लक्ष	मिरा भाईदर क्षेत्रामध्ये सुरक्षेच्या वृष्टीकोनातून सी. सी. टी. व्ही. यंत्रणा कार्यान्वित करणे	निरंक	मनपा क्षेत्रामध्ये पोलिस विभागाच्या मागणीनुसार सी. सी. टी. व्ही. यंत्रणा कार्यान्वित करणे बाबतची कार्यवाही पूर्ण झाली आहे.

कलम ६० - अ (६) (अ)

महाराष्ट्र येथील मिरा-भाईदर महानगरपालिका सी. सी. टी. व्ही. विभाग या सार्वजनिक प्राधिकरणात कोणताही निर्णय घेताना निर्णय प्रक्रियेची आणि त्यावरील देखरेखीची पद्धत आणि सोपवलेले व्यक्तिगत उत्तरदायित्व.

कामाचे स्वरूप	:	मिरा भाईदर क्षेत्रामध्ये सुरक्षेच्या वृष्टीकोनातून सी. सी. टी. व्ही. यंत्रणा कार्यान्वित करणे
संबंधित तरतुद	:	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम
संबंधित अधिनियम	:	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम
नियम	:	शासनाने वेळोवेळी पारीत केलेले शासन निर्णय व परिपत्रके
शासन निर्णय	:	शासन निर्णय क्र : सीसीटी-३६१५/प्र.क्र.३६/पोल-३, दि. ०९ जानेवारी २०१७
परिपत्रक क्रमांक	:	--
कार्यालयीन आदेश	:	--

अ.क्र.	विषय	दस्तऐवज/ धारणी/नोंदवही यापैकी कोणत्या प्रकारात उपलब्ध	धारणी क्र. / नोंदवही क्र.	तपशिल	किती काळापर्यंत ही माहिती सांभाळून ठेवली जाते?
१	शासकिय पत्र, आपले सरकार, लोकशाही दिन अर्ज, नागरीक, कार्यालयीन पत्र/अर्ज, मा. खासदार, आमदार, नगरसेवक पत्र, माहिती अधिकर अंतर्गत प्राप्त अर्जाची नोंद करणे	नोंद वही	--	शासकिय पत्र, आपले सरकार, लोकशाही दिन अर्ज, नागरीक, कार्यालयीन पत्र/अर्ज, मा. खासदार, आमदार, नगरसेवक पत्र, माहिती अधिकर अंतर्गत प्राप्त अर्जाची नोंद घेण्यात आलेली आहे.	५ वर्ष

२	जावक पत्रांची नोंद करणे	नोंदवही	१	सौ. सौ. टी. व्ही. विभागाकडून शासनास, मनपाच्या इतर विभागास, कार्यालयांस, लोकप्रतिनिधी व नागरीकांस पाठविण्यात येणाऱ्या पत्रांवर व जावक नोंदवहीमध्ये जावक क्रमांकाची नोंद घेणे.	५ वर्ष
३	माहिती अधिकार नियमांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या माहितीपोटी शुल्काची पावती फाडून देणे.	किरकोळ पावती पुस्तक	पावती पुस्तक क्र. २२३८	माहिती अधिकार नियमांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या माहितीपोटी शुल्क भरणा करताना किरकोळ पावती पुस्तकामधील पावतीमध्ये शुल्काची नोंद घेतली जाते.	१० वर्ष
४	किरकोळ पावती पुस्तकातील पावत्यांची नोंद घेणे.	पोटकिर्द	०१	किरकोळ पावती पुस्तकामधील फाडलेल्या पावत्यांची नोंद पोटकिर्द नोंदवहीमध्ये घेतली जाते.	१० वर्ष

कलम ६० - अ (६) (ब)

मिरा-भाईंदर महानगरपालिका सौ. सौ. टी. व्ही. विभाग या सार्वजनिक प्राधिकरणात उपलब्ध असलेल्या कागदपत्रांची यादी.

१) माहिती अधिकार नियम 4(1)(ख) नुसार माहिती (१७ मुद्दे) – सन २०२३-२४

२) माहिती अधिकार अर्ज व त्यांस दिलेली उत्तरे – सन २०२३-२४

कलम ६० - अ (७)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील सौ. सौ. टी. व्ही. विभागाच्या कार्यालयातील सर्व योजनांचे तपशील, प्रस्तावित खर्च, पुरविण्यात आलेल्या प्रमुख सेवांसाठी किंवा पार पाडलेल्या कामांसाठी झालेल्या प्रत्यक्ष खर्च आणि संवितरित केलेल्या रकमांबाबतचा अहवाल

लागू नाही

कलम ६० - अ (८) नमुना (अ)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील सौ. सौ. टी. व्ही. विभागाच्या कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपद्धती

लागू नाही

कलम ६० - अ (८) नमुना (ब)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील सी. सी. टी. क्ही. विभागाच्या कार्यालयातील अनुदान
कार्यक्रमांतर्गत लाभार्थीची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

योजना / कार्यक्रमाचे नाव :-

अ.क्र.	लाभार्थीचे नाव व पत्ता	अनुदान / लाभ यांची रक्कम /स्वरूप	निवड पात्रतेचे निकष	अभिप्राय
लागू नाही				

कलम ६० - अ (९)

महानगरपालिका क्षेत्राच्या विकासाशी संबंधित बृहत् योजनेचा, शहर विकास योजनेचा किंवा इतर
कोणत्याही योजनेचा तपशील.

संस्थापातळीवर ठरवलेले मासिक / त्रैमासिक / अर्धवार्षिक अथवा वार्षिक उद्दिष्टे
लागू नाही

कलम ६० - अ (१०)

राज्य शासन, राजपत्रातील अधिसुचनेव्वारे, विनिर्दिष्ट करेल असे, प्रमुख बांधकामाचे तपशील, तसेच
बांधकामाचे मुल्य, पुर्ततचा कालावधी आणि कराराचा तपशील याबाबतची माहिती.
लागू नाही

कलम ६० - अ (११)

महानगरपालिका निधीचा तपशील, म्हणजेच मागील वर्षामध्ये पुढील बाबींद्वारे मिळालेले उत्पन्न :-

(अ)	कर, शुल्क, उपकर आणि अधिभार, मालमत्तेतून मिळणारे भाडे, लायसन व परवानगी यातून मिळणारी फी	लागू नाही
(ब)	वसुल न केला गेलेला कर, शुल्क, उपकर आणि अधिभार, मालमत्तेतून मिळणारे भाडे, लायसन व परवानगी यातून मिळणारे फी आणि वसुली न करण्यामागची कारणे	लागू नाही
(क)	राज्य शासनाने वसुल केलेल्या करांचा महानगरपालिकेकडे हस्तांतरित केलेला हिस्सा आणि महानगरपालिकेला मिळालेली अनुदाने	लागू नाही
(ड)	महानगरपालिकेला नेमून दिलेल्या किंवा तिच्याकडे सोपवलेल्या योजना, प्रकल्प व आराखडे यांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने दिलेली अनुदाने, त्यांचे स्वरूप आणि विभागाची मर्यादा.	लागू नाही
(इ)	जनतेकडून किंवा अशासकीय अधिकरणांकडून मिळालेल्या देगण्या किंवा अंशदाने यामार्फत उभा केलेला पैसा.	लागू नाही

कलम ६० - अ (१२)

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या सी. सी. टी. क्ही. विभागातील नियतवाटप केलेली वार्षिक अर्थसंकल्पीय तरतूद	रु. ६०० लक्ष
सी. सी. टी. क्ही. यंत्रणा कार्यान्वित करणे	

कलम ६० - अ (१३)

विहित करण्यात येईल अशी इतर माहिती.

मिरा भाईदर महानगरपालिका येथील सी. सी. टी. व्ही. विभागातील कार्यालयाच्या परिणामकारक

कामांसाठी जनसामान्यांशी सल्ला मसलत करण्याची व्यवस्था.

अ.क्र.	सल्लामसलतीचा विषय	कार्यप्रणालीचे विस्तृत वर्णन	कोणत्या अधिनियम/नियमा/परिपत्रकाव्दारे	पुनरावृतीकाल
1.	लोकशाही दिन	महानगरापालिकेचे आयुक्त नागरिकांच्या वैयक्तिक पहिल्या सोमवारी लोकाशाही दिनामध्ये नागरिकांचे अर्ज स्विकारून त्या अर्जावर सुनावणी घेऊन कार्यवाहीच्या सुचना देतात	शासन परिपत्रक क्र. प्रसुधा २०११ /प्र.क्र. १८९ /११/१८-अ मंत्रालय, मुंबई ४०००३२, दि. २६ सप्टेंबर २०१२	दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी

(मनस्वी म्हात्रे)
सिस्टीम अॅनालिस्ट
मिरा भाईदर महानगरपालिका